

Balaji Telefilms Ltd.

C-13, Balaji House, Dalia Industrial Estate, Opp. Laxmi Industries
New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053.
Tel.:40698000 • Fax : 40698181 / 82 / 83
Website : www.balajitelefilms.com
CIN No. : L99999MH1994PLC082802



July 27, 2022

To,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai 400 001

Stock Code: 532382

National Stock Exchange of India Ltd.

"Exchange Plaza",

Bandra-Kurla Complex, Bandra (East),

Mumbai 400 051

Stock Code: BALAJITELE

Sub: Advertisement of 28th Annual General Meeting of Balaji Telefilms Limited.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copy of advertisement of 28th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Thursday, August 18, 2022 through Video Conferencing/Other Audio Visual Modes(VC/OAVM), published in 'Mumbai Lakshadeep', a Regional Daily and 'Financial Express', an English Daily on July 27, 2022.

Kindly take the same on record and upload it on your respective website.

Thanking you.

Yours truly,

For Balaji Telefilms Limited

Tannu Sharma
Company Secretary



अभ्यासक्रमात अनुशीलन समितीच्या माहितीचा समावेश प्रेरणादायी ठरेल : धर्मदे प्रधान

कोलकाता, दि.२६ : विसाव्या शतकात बंगालमध्ये अनुशीलन समिती ही गोपनीयपणे काम करणारी प्रभावी क्रांतिकारी संघटना होती. ब्रिटिश साम्राज्यवादाची सत्ता उलथवून टाकून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला गती देण्याची मोहीम अनुशीलन समिती या संघटनेने हाती घेतली होती, असे केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मदे प्रधान यांनी सांगितले. धैर्य, त्याग आणि प्रेरणेचे प्रतीक असलेल्या अनुशीलन समितीच्या इमारतीवर प्रधान यांनी तिरंगा फडकवला.

परिषद तसेच शिक्षण विभागाचे या समितीविषयीची पुरेशी माहिती समाविष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. अभ्यासक्रमात अनुशीलन

समितीच्या इतिहासाविषयीच्या माहितीचा समावेश केला तर पुढच्या पिढ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जाहिर नोटीस

मे.उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा)
महाराष्ट्र राज्य विंगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.
(मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई)
 ६/६०३- दुर्गा कृपा को.ऑप.हौसिंग सोसायटी लि.-हनुमान चौक,
 नवघर रोड, मुलुंड (प.), मुंबई - ४०० ०८१.

निलकंठेश्वर नागरी पतसंस्था मर्या.,
 पत्ता: सिध्दीविनायक कॉम्प्लेक्स को.हो.सो.
 शांति नं.१८, (प), मुंबई-४०० ०७८.
अनुक्रमांक १ ते १६ ... अर्जदार

अ. क्र.	जाव देणान्याचे नाव	दावा दाखल तिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम	जाव देणार क्र.
१.	सुरवीन राजाराम सावंत	०६.०६.२०२२	३१९२	२,१८,००८/-	१
२.	रुपाली सुरेश सावंत	०६.०६.२०२२	३१९२	२,१८,००८/-	२
३.	रुपाली सुरेश सावंत	०६.०६.२०२२	३१९३	२,१८,०१७/-	३
४.	सुरेश राजाराम सावंत	०६.०६.२०२२	३१९३	२,१८,०१७/-	४
५.	अनिल कारिनाथ जाधव	०६.०६.२०२२	३१९३	२,१८,०१७/-	५
६.	बाबू खंडू खासकर	०६.०६.२०२२	३१९४	१,१६,३३६/-	१
७.	सुरेश रामचंद्र धनवडे	०६.०६.२०२२	३१९४	१,१६,३३६/-	२
८.	निमराव मास्की मागे	०६.०६.२०२२	३१९४	१,१६,३३६/-	३
९.	सुरेश रामचंद्र धनवडे	०६.०६.२०२२	३१९५	१,१६,३३६/-	१
१०.	निमराव मास्की मागे	०६.०६.२०२२	३१९५	१,१६,३३६/-	२
११.	राजेश्वर सिध्दधा पांडे	०६.०६.२०२२	३१९६	१,७५,०८२/-	३
१२.	राकेता पातुकराज	०६.०६.२०२२	३१९७	१,१७,५९९/-	३
१३.	राज प्रमोद साठे	०६.०६.२०२२	३१९८	१,८६,३४४/-	३
१४.	मनोज मोहन खतत	०६.०६.२०२२	३१९९	३,०८,७४६/-	३
१५.	प्रकाश राजाराम पाटील	०६.०६.२०२२	३२००	१,८४,७८०/-	२
१६.	आशिष नानान मारवकर	०६.०६.२०२२	३२००	१,८४,७८०/-	३

सदर दाव्याचे कामी अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिसादींना रजिस्टर पोस्टने समस्ये पाठविण्यात आलेले आहे. परंतु प्रतिसादी यांना समस्ये रूजू न झाल्याने /त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहिर समस्ये देत आहोत.
 उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जाताने दिनांक ०५.०८.२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता द्यावासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर राहावे.
 या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिसादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात करू नयेत्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल.
 म्हणून आज दिनांक १५.०७.२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेशह दिली आहे.

सही/-
 उप निबंधक
 सहकारी संस्था (परसेवा)
महाराष्ट्र राज्य विंगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.
(मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई)



ठाणे महापालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत

ठाणे, दि. २६ : ठाणे महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता सोडत काढणे, तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. ठाणे महापालिकेच्या डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. तसेच शनिवार ३० जुलै रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर शनिवार ३० जुलै ते मंगळवार ०२ ऑगस्ट, (दुपारी ३.००वा.पर्यंत) आरक्षणाबाबत हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी असून हरकत व सूचना महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर कराव्यात.

GARNET INTERNATIONAL LIMITED
 CIN No.: L74110MH1995PLC093448
 Regd. Off.- 901, Raheja Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point Mumbai - 400021, Maharashtra Tel No.: 91-022-22820714; +91-22 22820715
 Email ID: info@garnetint.com Website: www.garnetint.com

Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30th June, 2022 (Rs. In Lacs)

Sr. No.	Particulars	Standalone		Consolidated					
		Quarter Ended	Year ended	Quarter Ended	Year ended				
		30.06.2022	31.03.2022	30.06.2022	31.03.2022				
1	Total Income from Operations	603.52	54.14	182.64	1,039.45	1,575.27	1,044.95	894.95	4,384.39
2	Net Profit/ (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary Items)	93.70	(22.65)	(190.57)	(282.87)	162.63	28.66	(149.68)	(86.29)
3	Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	93.70	(22.65)	(190.57)	(282.87)	162.63	28.66	(149.68)	(86.29)
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	93.70	(22.99)	(190.62)	(283.26)	162.63	(9.92)	(149.07)	(124.92)
5	Total Comprehensive Income for the period (comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	93.97	(22.48)	(190.59)	(282.56)	162.89	(9.41)	(149.04)	(124.21)
6	Equity Share Capital	1,963.50	1,963.50	1,963.50	1,963.50	1,963.50	1,963.50	1,963.50	1,963.50
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance sheet of the previous year	-	-	506.03	-	-	-	-	1,093.62
8	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)	a. Basic	0.48	(0.11)	(0.97)	(1.44)	0.83	(0.05)	(0.76)
	b. Diluted	0.48	(0.11)	(0.97)	(1.44)	0.83	(0.05)	(0.76)	(0.64)

Note:- The above is an abstract of the detailed format of the Financial Results -As per IND AS Compliant filled with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and the Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial results are available on the Company's website www.garnetint.com and on the BSE website.

For Garnet International Limited
 Suresh Gaggar
 Chairman
 DIN : 00599561

Place : Mumbai
 Dated : 25th July, 2022

मॅकिन्झॉन मॅकेन्झी अॅण्ड कं. लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: X, मुली बिल्डिंग मार्ग, पी.ओ. बॉम्बे १२२, मुंबई-४००००१.
 दूर.: ०२२-२२६१०९८१, फॅक्स: ०२२-२२६१२०७५,
 ई-मेल: mmcladv@yahoo.co.in, वेबसाईट: http://www.mmclimited.net
 सीआयएन: एल६३२०एमएच१९५१पीएलसी३३७४५

सूचना

(एमसीए सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० नुसार भागाधारकता विशेष सर्वसाधारण सभेची सूचना पाठविण्यापुरती जाहीर सूचना)
 प्रिय भागधारक,
 तुमची कंपनी (मॅकिन्झॉन मॅकेन्झी अॅण्ड कं. लिमिटेड) हे दिनांक २२ जुलै, २०२२ रोजी दु. १२.०० वा. ब्रिटीश कॉन्फ्रन्सिंग किंवा अन्य दुकश्राव्य माध्यमाने त्यांची विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे नियोजित करित आहेत. भागधारक/सदस्य ज्यांनी त्यांचे ई-मेल अद्यावत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे ई-मेल कॅंपनीला mmcladv@yahoo.co.in वर service@satellitecorp.com वर सदस्याचे नाव व पत्ता, पॅनकार्डची स्वयंसाक्षीकृत प्रत यासह विनंती पत्र पाठवून कंपनीला लेखी स्वरूपात २२ जुलै, २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी कळवावे.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये
 मॅकिन्झॉन मॅकेन्झी अॅण्ड कं. लिमिटेड/किंवा
 सही/-
 नंदकिशोर यशवंत जोशी
 स्वतंत्र संचालक
 डीआयएच: ०१३२४६११

जाहिर नोटीस

मे.उप निबंधक सहकारी संस्था (परसेवा)
महाराष्ट्र राज्य विंगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.
(मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई)
 ६/६०३- दुर्गा कृपा को.ऑप.हौसिंग सोसायटी लि.-हनुमान चौक,
 नवघर रोड, मुलुंड (प.), मुंबई - ४०० ०८१.

मुलुंड विकास सहकारी पतवेडी मर्यादित
 पत्ता: ८/१६, ओड्ड बँक, सुलेलाल रोड,
 मुलुंड कॉलनी, मुलुंड (प), मुंबई - ४०० ०८२.
अनुक्रमांक १ ते ९ ... अर्जदार

अ. क्र.	जाव देणान्याचे नाव	दावा दाखल तिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम	जाव देणार क्र.
१.	श्री. धीराज दलवीर चिमभाऊ	२४.०५.२०२२	२६४५	१,११,१२६/-	३
२.	श्री. विठ्ठलकुमार रामसाजबाळ	२४.०५.२०२२	२६४५	१,११,१२६/-	३
३.	श्री. शेख सोहेल अब्दुल सलार	२४.०५.२०२२	२६५०	१,४४,०३६/-	२
४.	श्री. विठ्ठल सुभाषराव सावदार	२४.०५.२०२२	२६५२	३३,७२१/-	३
५.	श्री. शेख सोहेल अब्दुल सलार	२४.०५.२०२२	२६५३	१९,५२१/-	३
६.	श्री. इंगळे दिपक रामभाऊ	२४.०५.२०२२	२६५५	४८,२९१/-	३
७.	श्री. विठ्ठली फालत अन्नार	२४.०५.२०२२	२६५७	२,७०,०९९/-	१
८.	श्री. पार्वती अनील काशीराम	२४.०५.२०२२	२६५९	१,१९,९१२/-	३
९.	श्री. चिन्मा विजय लक्ष्मण	२४.०५.२०२२	२६६०	१०,२४,९१२/-	३

सदर दाव्याचे कामी अर्जदारांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिसादींना रजिस्टर पोस्टने समस्ये पाठविण्यात आलेले आहे. परंतु प्रतिसादी यांना समस्ये रूजू न झाल्याने /त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्याने जाहिर समस्ये देत आहोत.
 उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जाताने दिनांक ०५.०८.२०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता द्यावासंबंधी कागदपत्रांसह आपण या न्यायालयात हजर राहावे.
 या नोटीशीद्वारे उपरोक्त प्रतिसादी यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याप्रमाणे वरील तारखेस तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात करू नयेत्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल.
 म्हणून आज दिनांक १५.०७.२०२२ रोजी माझे सही व कार्यालयाचे मुद्रेशह दिली आहे.

सही/-
 उप निबंधक
 सहकारी संस्था (परसेवा)
महाराष्ट्र राज्य विंगर कृषी सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.
(मुंबई पूर्व उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन लि. मुंबई)

श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.१२२, अंगणा नायक नॅटिव्ह, चेईट-६०००११, शाखा कार्यालय: इमारत क्र.१०, ६वा मजला, सॉलिटेअर कॉपोरेट पार्क, गुरू हॉर्गाव्हिनी मार्ग, चकला, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०९३.
 वेबसाईट: www.shriramhousing.in

वास्तविक तावा सूचना

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरिटीयझेरा अँड रिस्कन्सुअर ऑफ फिनान्शियल अँडिरेक्ट अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी डेरेस्ट अँड २००२ (सदर कायदा) अंतर्गत **श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे (एसएचएफएल)** प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी डेरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अहवाचित कालम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकारांतर्गत सदर मागणी सूचनेने नमुद रकम जमा करण्याकरिता तत्काल दिव्याप्रमाणे तपशिलांनुसार कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता यांना मागणी सूचना विवरीत केली होती.

कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता यांनी वर नमुद केलेली रकम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, एसएचएफएलचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सिक्युरिटीयझेरा अँड रिस्कन्सुअर ऑफ फिनान्शियल अँडिरेक्ट अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी डेरेस्ट अँड २००२ (सदर कायदा) च्या कालम १३(४) अहवाचित सिक्युरिटी डेरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांतर्गत मालमतेचा वास्तविक तावा दि.२३ जुलै, २०२२ रोजी घेतलेला आहे.

विशेषतः कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, मासमतेसह कोणताही व्यवहार करू नये आणि मालमतेसह कोणताही व्यवहार केलेला असल्यास संपूर्ण रकम श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेडकडे जमा करावी.

कर्जदार/जामिनदार/तारणकर्त्यांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कालम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे.

कर्जदाराचे नाव व पत्ता	मागणी सूचनेनुसार थकबाकी तपशील	मालमतेचे वर्णन
१. एस के ट्रेडर्स अँड जेनरल स्टोर्स मालक-श्री. प्रदीप विल्सन क्षेत्रे २. श्री. प्रदीप विल्सन क्षेत्रे यांच्या द्वारे पत्ता : फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, स्ट्रॉबेरी इमारत, मोतीराम ग्रीन्स बोरोडपाडा रोड, बदलापूर पश्चिम पिनकोड - ४२१५०३ तसेच - दूकान क्र.२, पॅनगॉन लेक इमारत, मोतीराम लेक व्ह्यू, बोरोडपाडा रोड, बदलापूर पश्चिम, बदलापूर, महाराष्ट्र - ४२१५०३	कर्ज खाते क्र. एसएलपीएचएमएमएमबी ०००२१२२ अंतर्गत ११.०३.२०२२ रोजी देय रकम रु.१९,८९,६५३/- (रुपये एकौणसह लाख एकोणनव्वद सहस्रो त्रैपन्न) तसेच सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत करारद्वारे पुढील व्याजासह जमा करावी. आणि तसेच कर्ज खाते क्र.	फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, क्षेत्रफळ सुमारे ५७६ चौ.फू. कारपेट क्षेत्र, स्ट्रॉबेरी इमारत, मोतीराम ग्रीन्स, मोतीराम ग्रीन्स को-ऑप.
२. श्रीमती कविता प्रदीप क्षेत्रे पत्ता : फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, स्ट्रॉबेरी इमारत, मोतीराम ग्रीन्स बोरोडपाडा रोड, बदलापूर पश्चिम पिनकोड - ४२१५०३ तसेच - दूकान क्र.२, पॅनगॉन लेक इमारत, मोतीराम लेक व्ह्यू, बोरोडपाडा रोड, बदलापूर पश्चिम, बदलापूर, महाराष्ट्र - ४२१५०३	एसएलपीएचएमएमएमबी ०००३८२ अंतर्गत १८.०५.२०२२ रोजी देय रकम रु.२,१०,४९५/- (रुपये दोन लाख वहा हजारा चारसो पंचाण्णव फक्त), कर्ज खाते क्र.	फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, क्षेत्रफळ सुमारे ५७६ चौ.फू. कारपेट क्षेत्र, स्ट्रॉबेरी इमारत, मोतीराम ग्रीन्स, मोतीराम ग्रीन्स को-ऑप.
३. श्रीमती कविता प्रदीप क्षेत्रे पत्ता : फ्लॅट क्र.४०३, ४था मजला, स्ट्रॉबेरी इमारत, मोतीराम ग्रीन्स बोरोडपाडा रोड, बदलापूर पश्चिम पिनकोड - ४२१५०३ तसेच - दूकान क्र.२, पॅनगॉन लेक इमारत, मोतीराम लेक व्ह्यू, बोरोडपाडा रोड, बदलापूर पश्चिम, बदलापूर, महाराष्ट्र - ४२१५०३	एसएलपीएचएसीएसए ०००००५ अंतर्गत १८.०५.२०२२ रोजी देय रकम रु.१,९७,९३९/- (रुपये एक लाख सत्त्याण्णव हजार नऊसो एकोणचाळीस फक्त)	१३(२) नुसार सूचना दिनांक: १६.०३.२०२२ आणि २४.०५.२०२२

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. राजकमार अखनदार दोवानी हे फ्लॅट क्र.सी/२ए, भागद्वारा क्र.६५, अनुक्रमांक ३२१ ते ३२५, व्हाईसरॉय कॉट को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, टाकूर गाव, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०९ येथील जागेचे मालक आहेत. त्यांच्याबाबत बंद व्यवहाराच्या वेळी भागद्वारापत्र हवाले आहेत. आता त्यांनी वरील सूचना भागद्वारापत्र विनागमाटी सोसायटीकडे अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागद्वार विक्री, गण, अदलाबदल, बर्बाद, न्यास, वासाहक, भाडेगुद, मालकी हक, कायदेशीर हक, अधिभार किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही अधिकार, हक्क, दावा किंवा हित किंवा आक्षेप असल्यास वेळी भागद्वारापत्र हवाले आहेत. अशा तऱ्हेने आपण या सूचनेनुसार कर्जदार श्री. अनील अहमद अजीमखान अहमदी व श्रीमती रीतान साहू (हूड कॅव्ह खाते क्र.६६०३१००१६२०११) यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रकम रु. १२,९३,३३५.६० (रुपये बारा लाख त्र्याण्णव हजार एकोणे पचास आणि पैसे साठ फक्त) आणि त्यावरील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार यांनी वर नमुद केलेली रकम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कालम १३(४) अहवाचित अधिनियमाच्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांतर्गत खालील मालमतेचा वास्तविक तावा २१ जुलै, २०२२ रोजी घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमतेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमतेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी युनिवर्सल कॅंफ ऑफ इंडिया यांच्याकडे देय रकम रु. १२,९३,३३५.६० (रुपये बारा लाख त्र्याण्णव हजार एकोणे पचास आणि पैसे साठ फक्त) अधिक त्यावरील करारद्वारापत्र व्याज जमा करावे.

स्थायर मालमतेचे वर्णन
 फ्लॅट क्र.०२, तळमजला, एक विंग, रिलायबल टाऊनशिप, गाव राजावली, वसई पूर्व, पालघर जिल्हा-४०१२०८, क्षेत्रफळ २२५ चौ.फू.
 सही/-
 प्राधिकृत अधिकारी
 युनिवर्सल कॅंफ ऑफ इंडिया

यूनियन बँक ऑफ इंडिया
 नळमजला, मुदय येथे स्थित, गंधर्व शाखा, वसई पूर्व, पालघर जिल्हा-४०१३०३.
 ई-मेल: gokhivar@unionbankofindia.com
 दूर.: ०२२०-२४६८८०८

तावा सूचना

नियम-८ (१) (स्थायर मालमतेकरिता)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरिटीयझेरा अँड रिस्कन्सुअर ऑफ फिनान्शियल अँडिरेक्ट अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी डेरेस्ट अँड २००२ अंतर्गत युनिवर्सल कॅंफ ऑफ इंडिया, तळमजला, मुदय येथे स्थित, गंधर्व शाखा, वसई पूर्व, पालघर जिल्हा-४०१३०३ या जागेचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी डेरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ अहवाचित कालम १३(२) अन्वये असलेल्या अधिकारांतर्गत त्यांनी ०६.०८.२०२१ रोजी विवरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार श्री. अनील अहमद अजीमखान अहमदी व श्रीमती रीतान साहू (हूड कॅव्ह खाते क्र.६६०३१००१६२०११) यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रकम रु. १२,९३,३३५.६० (रुपये बारा लाख त्र्याण्णव हजार एकोणे पचास आणि पैसे साठ फक्त) आणि त्यावरील व्या